# HEUBACH COLORANTS INDIA LIMITED [formerly Clariant Chemicals (India) Limited]

Registered Office: Rupa Renaissance, B Wing, 25th Floor D-33, MIDC Road, TTC Industrial Area Juinagar, Navi Mumbai – 400705. India CIN: L24110MH1956PLC010806 www.heubach.com



### November 1, 2023

To

**BSE Limited** 

Corporate Relationship Department 1<sup>ST</sup> Floor, New Trading Ring Rotunda Building, P. J. Towers Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip: 506390

E-mail: corp.relations@bseindia.com

To

The National Stock Exchange of India

Limited

Listing Department, Exchange Plaza, 5<sup>th</sup> floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051 Scrip: HEUBACHIND

E-mail: cmlist@nse.co.in

### Sub.: Newspaper Advertisement - Dispatch of Postal Ballot Notice of the Company

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the advertisements published in the newspapers Business Standard and Mumbai Lakshawdeep dated November 1, 2023, intimating the dispatch of Postal Ballot Notice of the Company.

This is for your information and record. Kindly acknowledge the receipt.

Yours faithfully,

For Heubach Colorants India Limited

Amee Joshi

Company Secretary

Encl.: As above

इंडियन बैंक

**DEMAND NOTICE** 

All of you the under mentioned parties are hereby informed that the Bank has initiated proceedings against eac

Your attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time availabl

**Amount Outstanding** 

62,38,87,172.79

(Rupees Sixty

wo Crore Thirty

Eight Lakh

Eighty Seven

Thousand One

**Hundred Sevent** 

Two And Paise

Seventy Nine)

with further

interest and

charges until

payment in full

of you under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and the notice under Section 13 (2) of the Act sent to each of you separately by Registered Post ACK. Due has been returned. Hence you are here by called upon to take notice to pay the outstanding amount within 60 days from the date of this publication, failing which the Bank will proceed against the below mentioned property to realise its dues with interest and costs as contemplated under the Act. Needless to mention that this notice i

ZONAL SASTRA CENTRE, MUMBAI

PNB Pragati Tower, 1st Floor, Plot C - 9, Block G,

Bandra Kurla Complex, BKC, Bandra East, Mumbai - 400051.

Description of the Property

Equitable Mortgage of all that piece of

Land & Building at Plot No. 303 in the

Mansa Industrial Area / Estate consisting

of Revenue Survey No. 876, Paiky

877. Piky within the Village limits of

MANSA Taluka Vijapur Dist. MEHSANA

admeasuring 5000 Sq. Meters or ther

about and Bounded as follows, that is

to say :- On or towards the North by

: Plot No. 302, Or towards the South

by: Plot No. 304, On or towards the

East by: Road No. 3, On or towards

Hypothecation of Plant and Machinery

and assets of factory at Plot No. 303

GIDC Industrial Estate (Yarn making unit

and of Stock Of Wool, Woolen and other

the West by: Vishnagar Road

consumables / related stocks.)

Authorized Officer, Punjab National Bank, Secured Creditor

# <u>ई-अल्पकालीन पुनर्निविदा आमंत्रण सूचना</u>

ई-अल्पकालीन पुनर्निविदा संख्या:- 309/RI/2023-24/RWD/JAMSHEDPUR दिनांक :- 31.10.2023 मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से पैकेज के रूप में निविदा आमंत्रित की जाती हैं।

		आईडेन्टी	कार्य का नाम	प्राक्कलित राशि	(रूपये में)	कार्य	टेण्डर
ब्र	ō0	फिकेशन		अंक में		समाप्ति	कॉल
₹	ŧο	संख्या / पैकेज			अक्षर में	की	नं0
		संख्या				अवधि	
		RWD/	(i) मानुषमुडिया से लोधासोल-सरडीहा	5,76,58,636.00	पाँच	09	द्वितीय
		JAMSHEDPUR/	पी0एम0जी0एस0वाई0—III रोड तक पथ का		करोड़	माह	
		26/SRPKG-	विशेष मरम्मति कार्य (लं– 3.700 कि0मी0)		छिहत्तर		
		02/2022-23	(ii) पी0डी0 बागान से चियाबांधी तक का विशेष		लाख		
			पथ मरम्मति कार्य (लं– 2.800 कि0मी0)		अनटावन		
			(iii) बघारा, चूड़ा पुलिया से एन0एच0 भाया		हजार		
	1.		केशरदा उच्च विद्यालय तक पथ का विशेष		छः सौ		
			मरम्मति कार्य (लं– 3.000 कि0मी0)		छत्तीस		
			,		रू० मात्र		
			(iv) कोरूकोचा से बालीजुडी तक पथ का				
L		1 200	विशेष मरम्मति कार्य (लं– 4.500 कि0मी0)				

2. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:- 10.11.2023

3. ई—निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समयः— 23.11.2023 अपराहन 5.00 बजे तक।

4. निविदा खोलने की तिथि एवं समय:— **24.11.2023** अपराह्न 3.30 बजे। 5. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:– मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन- 834001

6. ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं0- 0651-2913010 विस्तृत जानकारों के लिए वेबसाईट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

PR 310281 Rural Work Department(23-24)#D

नोडल पदाधिकारी ई-प्रोक्यर्मन्ट सेल

Indian Bank

POSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]
WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Indian Bank
under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) Notice dated 02.06.2023 calling upon the borrowers Mr. Ashok Hiraman Shirsat (Borrower / Mortgagor) to repay the amount mentioned in the notice ₹ 7,56,433/ (Rs. Seven Lacs Fifty Six Thousand Four Hundred Thirty Three Only) as or 02.06.2023 and the said amount carries further interest at agreed rate from 02.06.2023 till date within 60 days from the date of receipt of the said notice wi further interest and incidental charges w. e. f. 02.06.2023.

The borrowers having falled to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 26th day of October of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge o the Indian Bank, Ulhasnagar East Branch for an amount of ₹ 7,56,433/- (Rs. Sever Lacs Fifty Six Thousand Four Hundred Thirty Three Only) as on 02.06.2023 and he said amount carries further interest at agreed rate from 02.06.2023.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. Hypothecation of Current Assets of the firm including Stock & Receivables upto

Hypothecation Charges over Plant & Machinery & other assets created out o Bank Finance

**Description of Immovable Property:** Shop No. 9, Ground Floor, Building Sagar Samruddhi, B Wing, Plot No. 1, 2, 3 Near Sagar Darshan, Opp. Banzer Celebrations, Takai Adhoshi Road, Village Takai Khalapur Taluka, Dist. Raigad + BOUNDRIES - • North : Banzer Celebrations South: Sagar Darshan; \*East: Open Plot; \*West: Takai Adhoshi Road.

Date: 26.10.2023 Place: Mumbai, Maharashtra For Indian Bank

# AXIS FINANCE LIMITED

Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkai Marg, Worli, Mumbai – 400 025

## POSSESSION NOTICE (For Immovable Property)

**APPENDIX IV** [See Rule 8(1)]

[As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of the Axis Finance Limited (AFL), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 31st August 2023 calling upon the Borrower(s) / Guarantor(s) Mortgagor(s) 1. MR. NEMCHAND ALGO SWARNKAR AND 2. MRS. PUSHPADEVI NEMCHAND SWARNKAR both residing at 703, Sai Shraddha Apartment, Near Shivsena Shakha, Hajuri, Wagle Estate, Thane (West) - 400504 who have mortgaged the property more particularly described hereunder to repay the amount mentioned in the demand notice being Rs. 1,51,30,080 (Rupees One Crore Fifty One Lakhs Thirty Thousand and Eighty Only) due as on 30th August 2023 (amount o/s as on 5th October, 2023 is Rs. 1,54,62,621 (Rupees One Crore Fifty-Four Lakhs Sixty-Two Thousand Six Hundred Twenty One Only) with further interest at the contractual rate thereon till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) Mortgagor(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 30th day of October of the year 2023.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Axis Finance Limited for an amount of Rs. Rs. 1,54,62,621 (Rupees One Crore Fifty Four Lakhs Sixty Two Thousand Six Hundred Twenty One Only) as on 5th October 2023 and further interest thereon at the contractual rates together with costs, charges, etc. of Axis Finance Ltd until the full payment or realization in full.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) attention is invited to provisions of sub section (8) & sub section (13) of section 13 of the said Act. in respect of time available, to redeem the secured assets

### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

1. All that piece and parcel of Flat No. 2605, area admeasuring 638 Sq.ft. equivalent to 59.29 sq.mtrs. (inclusive balcony area) on the 26th floor, in the Building No. 2 of "Vijay Galaxy", also one stilt car parking space, Nos. LS-99, constructed on the land bearing survey no. 208 Hissa No. 2, 3, 4A, 4B, 4C, 4D, 5, 5/1, 5/2, 7, lying, being and situated at Village – Kavesar, Taluka and District – Thane, Thane (West) – 400 615.

2. All that piece and parcel of Flat No. 703 area admeasuring 520 Sq. ft. Apartment" constructed on the Final Plot No. 104, Sub Plot No. 2, T.P.S No. 1 bearing Survey No. 382 Hissa No. 1 corresponding C.T.S No. 1217, original plot No. 202, lying, being and situate at Village -Panchpakhadi, Taluka and District - Thane, Hajuri Wagle Estate, Thane West, Dist. Thane - 400 604.

## Flat No. 2605 Bounded By-

Towards East : Open Plot Towards West : Wagbhil Road Towards North Bhoomi Acres CHSL Towards South: Internal Road / Independent House

Flat No. 703 Bounded By-

Towards East Green Road\ Towards West New Darshan CHSL Towards North Sainath Society B Wing Towards South : Sainath Society B Wing

RAMGARHIA ASSOCIATION (REGD.)

NOTICE OF

All members of the Ramgarhia

Association - Mumbai are hereby informed that AGM will be held or 17/11/2023 from 6:30 pm to 8:30 pm at Sher-E- Punjab Gymkhana & Health club Assoc., 368/72, Club premises, Sher-E-Punjab Society Mahakali Caves road, Andheri (E.) Mumbai -93, to conduct the following

1. To read & approve minutes of last AGM held on 03.09.2022. 2. Approve Audited Financial Statements of F.Y. 2022-23 3. Appoint Auditors for F.Y. 2023-24 4.To provide details of activities 8 work carried out during the F.Y.2022-5. Any other matter with permission of

1. In absence of quorum, meeting will be adjourned for 30 minutes. In case

the quorum is still not met after 30 minutes, meeting will be held at the

same place with available number of

2. As per Bye-laws, only members of

the Ramgarhia Association are

3. Meeting will be followed by dinner

Association (Regd.), Jt. Secretary

For Ramgarhia

eligible to attend the said meeting.

Date: 30th October 2023 Place: Thane

**AGENDA** 

6. Vote of thanks

Date: 01.11.2023 Place: Mumbai

**Authorized Officer** sd/-Axis Finance Ltd.

# heubach

**Heubach Colorants India Limited** (formerly Clariant Chemicals (India) Limited)

Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806 Registered Office: Rupa Renaissance, B Wing, 25th Floor, D-33, MIDC Road, TTC Industrial Area, Juinagar, Navi Mumbai - 400705, India Website: www.heubach.com. Email: investor.relations\_india@heubach.com

punjab national bank

Date of Demand

Date of NPA:

31.03.2003

Date of Demar

18.10.2023

o redeem the secured assets

Name and Address of

M/s. Ashik Woollen

Mills Ltd. (Borrower

sayyed Street, 2nd Floor

Masjid Bunder, Mumba

2. Mr. Ashik R. Shah

. Mr. Rameshbhai A

Add (Sr. No. 2 & 3)

Zaveri Marg, Mumbai

Maharashtra - 400004

Shreeji Krupa, 5<sup>th</sup> por, 9, krishnalal

Shah (Guarantor)

(Guarantor)

400003

Floor,

Place: Mumbai

Date : 31.10.2023

:- 61/63, Kaz

### NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 as amended (the "Companies Act"), read with the Companies (Managemen and Administration) Rules, 2014, as amended (the "Rules"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI LODR Regulations") containing the procedure to be followed for conducting business through Postal Ballot and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or -enactment(s) thereof, for the time being in force), Heubach Colorants India Limited ("HCII") has completed the dispatch of Postal Ballot Notice dated October 17, 2023 on October 31, 2023 a) by courier to all the members who have not registered their e-mail id with the Depositories or the Company; b) by email to all the members who have registered their e-mail id with the Depositories or the Company, for seeking approval of the members of the Company by Postal Ballot (which includes voting by electronic ans) by way of Ordinary Resolution for the business as mentio said Postal Ballot Notice.

The Postal Ballot Notice has been sent to all the members, whose name appear on the Register of Members / List of Beneficial Owners, as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) limited ("CDSL") as on October 13, 2023 ("Cut-off Date").

The voting rights of the members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on Cut-off date. Any persor who is not a shareholder of the Company as on the Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhadresh Shah

Proprietor of Bhadresh Shah & Associates, Company Secretaries (COF 15957, ACS 23847) as the Scrutinizer for conducting Postal Ballot process in a fair and transparent manner. As required under Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to

Central Depository Services (India) Limited (CDSL) e-Voting platform. The detailed procedure of e-Voting is given in the Postal Ballot Form Members who have not registered their email address, and/or Bank

provide the facility for voting through electronic mode (e-Voting) through

Account details, are requested to register the same by following the procedure prescribed in the Notice of Postal Ballot. Details of Postal Ballot Schedule

Sr. No.	Particulars	Schedule
1.	Postal Ballot Date of commencement of voting Date of end of voting	October 31, 2023 November 29, 2023 (05:00 p.m.)
2.	E-Voting Date & Time of commencement of e-Voting Date & Time of closure of e-Voting	October 31, 2023 (09:00 a.m.) November 29, 2023 (05:00 p.m.)

The e-Voting module shall be disabled by CDSL for voting after the closure time at 05:00 p.m. on November 29, 2023. Duly filled and signed Postal Ballot Forms should reach the Scrutinizer on or before close of working hours at 05:00 p.m. on November 29, 2023. Any Postal Ballot Form received after the above mentioned due date will be treated as if the reply rom the member has not been received.

Members who have not received the Postal Ballot forms may obtain duplicate copy on written request from Link Intime India Private Limited he Registrar and Share Transfer Agents from their office at C-101, 24 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 For any grievances / gueries regarding e-Voting, you may refer the

Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. The Postal Ballot Notice alongwith Explanatory Statement under Section

102 of the Companies Act 2013 Postal Ballot Form and instructions thereof is available on the Company's website: www.heubach.com, on the website of CDSL: www.cdslindia.com and on the website of BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd.

For **Heubach Colorants India Limited** Sd/

Date : October 31, 2023 Amee Joshi Place : Navi Mumbai Company Secretary

# ajanta pharma limited Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67,

Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059, Email - corpcom@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2023

**₹ in Crore** 

	Particulars	Quarter ended 30-Sep-23	Half year ended 30-Sep-23	Quarter ended 30-Sep-22	Year ended 31-Mar-23		
1	Total Income from Operations	1,028.44	2,049.48	938.10	3,742.64		
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	275.94	544.98	203.00	745.25		
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	275.94	544.98	203.00	745.25		
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	195.30	403.42	156.60	587.98		
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	202.38	407.86	158.57	602.83		
6	Equity Share Capital	25.27	25.27	25.71	25.27		
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet				3,362.72		
8	Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)						
	(a) Basic - in ₹	15.51	32.04	12.22	45.89		
	(b) Diluted - in ₹	15.50	32.02	12.22	45.89		
K	Key information on Standalone Financial Results :						

Particulars	Quarter ended 30-Sep-23	Half year ended 30-Sep-23	Quarter ended 30-Sep-22	Year ended 31-Mar-23
Total Income from Operations	945.18	1,959.76	837.23	3,411.27
Profit Before Tax	290.50	565.87	206.59	699.85
Profit After Tax	212.36	424.40	167.18	558.72
Total Comprehensive Income	211.95	423.37	166.49	556.45

- 1. The above unaudited financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 31 October 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) regulations. 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2023 are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board For Ajanta Pharma Ltd.

Yogesh M. Agrawal **Managing Director** (DIN: 00073673)

Mumbai, 31 October 2023

# GILLETTE INDIA LIMITED

CIN: L28931MH1984PLC267130

Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: 91-22-2826 6000 Fax: 91-22-2826 7337 Website: in.pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ SEPTEMBER 2023

					(₹ in Lakhs)
		(1)	(2)	(3)	(4)
			Preceding	Corresponding	Previous
	Particulars	Three Months	Three Months	Three Months	Year
		Ended	Ended	Ended	Ended
		30 <sup>th</sup> September	30 <sup>th</sup> June	30 <sup>th</sup> September	30 <sup>th</sup> June
		2023	2023	2022	2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	66 755	61 944	61 992	2 47 705
2	Net profit for the period (before tax and	12 516	12 364	11 996	47 290
	exceptional items)				
3	Net profit for the period (before tax, after	12 516	12 364	11 996	47 290
	exceptional items)				
4	Net profit for the period after tax	9 269	9 175	8 678	35 568
5	Total Comprehensive income for the period	9 201	8 970	8 774	35 296
	[Comprising Profit for the period (after tax) and				
	other Comprehensive Income (after tax)]				
6	Equity share capital	3 259	3 259	3 259	3 259
	(Face Value ₹ 10 per equity share)				
7	Other Equity				95 627
8	Earnings per Share (Face value of ₹ 10 per				
	equity share) (not annualised) :				
	a) Basic	28.44	28.15	26.63	109.15
	b) Diluted	28.44	28.15	26.63	109.15

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (in.pg.com)

For and on behalf of the Board of Directors of

Gillette India Limited Place : Mumbai L. V. Vaidyanathan **Managing Director** 

# YASHO INDUSTRIES LIMITED.

Regd. Office: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai- 400058, Maharashtra, India. CIN No: L74110MH1985PLC037900 Tel: +91 -22-62510100, Fax:+91-22-62510199,

Email: info@yashoindustries.com | Website: www.yashoindustries.com

	EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED F	INANCIAL RESUL	TS FOR THE QU	ARTER AND HAL	F YEAR ENDED S	SEPTEMBER 30, 2	1023
							(Rs in Lakhs)
			Standalone			Consolidated	l
SR	PARTICULARS	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended
NO		30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	14098.25	29417.08	19243.73	14349.11	29516.08	19515.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1555.89	3530.19	2729.33	1528.98	3526.94	2839.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1555.89	3530.19	2729.33	1528.98	3526.94	2839.60
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1193.35	2648.63	2142.92	1166.44	2645.38	2234.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1188.97	2639.86	2139.54	1162.06	2636.61	2231.28
6	Paid up Equity Share Capital	1139.92	1139.92	1139.92	1139.92	1139.92	1139.92
7	Other equity excluding revaluation reserves						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
	1. Basic:	10.47	23.24	18.80	10.23	23.21	19.60
	2. Diluted:	10.47	23.24	18.80	10.23	23.21	19.60

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the 2. The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its me

held on October 31, 2023. 3. The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as notified under the Companies (Indian Accounting Standards Rules), 2015 and as specified in Section 133 of the Companies Act, 2013.

Date: October 31, 2023 Place: Mumbai

> Date: October 31, 2023 Please visit us at our website in.pg.com

Parag Vinod Jhaver Managing Director

PUBLIC NOTICE

# पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला अटक

संघटना इंटर सर्व्हिंसेस इंटेलिजन्सला (आयएसआय) देशाची गोपनीय माहिती

पाठवणाऱ्य

तरूणाला

राजरशान

पोलिसांनी

अटक

नाव

केलीय.

आहे.

त्याने

नरेंद्र कुमार असे

आरोपी तरूणाचे

तो गेल्या

वर्षांपासून

पाकिस्तानी

हनीट्रॅपमध्ये

अडकून

देशातील

आहे.

एस

यांनी

की,

शाखा

राजर-थानचे

महासंचालक

संवेदनशील

माहिती शत्रुला

दिल्याचा आरोप

अतिरिक्त पोलिस

सीमावर्ती भागात

आयएसआयच्या

कारवायांवर लक्ष

ठेवते. सततच्या

असे लक्षात आले

की नरेंद्र कुमार

(२२) हा सोशल

गूप्तचर संस्थेच्या

एजंद्सच्या सतत

त्याला करण्यात

यांनी सांगितले.

महिला

आहे

मेकॅनिक

भारत-

मीडियाद्वारे

पाकिरन्तानी

संपर्कात

आल्याचे

सेनगाथिर

व्यवसायाने

पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय

सीमेजवळअसलेल्या

आनंदगढ्याजुवाला

येथील रहिवासी

कुमारलापोलिसांनी

आणण्यात आले.

चौकशीदरम्यान,

त्याने उघड केले

की तो सुमारे २

सुनीता नावाच्या

संयुक्त

केंद्रात

पूनम

आणि

आला

येथील

असलेल्या

येथील

चौकशी

वर्षांपूर्वी

महिलांच्या

फेसबुकद्वारे

नरेंद्र

कुमारला पूनमने

ती, पंजाबमधील

रहिवासी असून

ती बीएसएफमध्ये

डेटा एन्ट्री ऑपरेटर

करत असल्याचे

सांगितले होते.

अतिरिक्त पोलिस

महासंचालक एस

सेनगाथिर यांनी

पूनमने कुमारशी

मैत्री केली आणि

आश्वासन देऊन

त्याला सीमावर्ती

भागाबद्धलरचेद्धनशील

एक व्हॉद्सॲप

नंबर दिला आणि

करण्याचे

गोळा

नरेंद्रला

सांगितले

त्याच्याशी

माहिती

करण्यास

सांगितले.

त्यानंतर

पूनमने

लग्न

की

संपर्कात

होता.

भटिंडा

म्हणून

बाजवा

बिकानेरमधील

बाईक

आणि

त्यांच्याकडून

निरिक्षणानंतर,

याबाबत

सेनगाथिर

सांगितले

गुप्तचर

सतत

महिला गुप्तहेरांच्या

संपर्कात होता.

संवेदनशील माहिती जसे की रस्ते, पूल, बीएसएफ पोस्ट, टॉवर, लष्कराच्या

जयपूर, दि.३१ : पाकिरतानची गुप्तचर आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय भूभागाची वाहनांचे फोटो आणि प्रतिबंधित ठिकाणांचे फोटो/व्हिडीओ मागितले, जे त्याने वेळोवेळी तिला पाठवले.

> **PUBLIC NOTICE** rystal Park Co-Operative Housin ociety Ltd. having address at 134. Saga

Malkani Complex Off S.V. Road vialikalii Colliplex, Oli. 5.v. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102 and nolding Shop No. 11, in the building known as "Crystal Park Co-Operative Housing Society Ltd.", died on 21/11/2020.
The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other laimants / objector or objectors to the ransfer of the said shares and interest o the deceased member in the capital property of the society within a period o 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims, objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the capita property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any eceived by the society for transfer or shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye- laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the Secretary of the society between 11:00 A.M. to 11:30 A.M. from the date of publication of the notice til the date of expiry of its period.

For and on behalf of

Crystal Park Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary Place: Mumbai Date: 01/11/2023

**PUBLIC NOTICE** 

**Mr. Munawar Abbas Tandel** a Member o Crystal Park Co-Operative Housing ociety Ltd. having address at 134. Saga Malkani Complex, Off. S.V. Jogeshwari (West), Mumbai - 400102 and holding Flat No. 304-B Wing, in the building known as "Crystal Park Co-Operative Housing Society Ltd.", died on 21/11/2020.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of he deceased member in the capital/ roperty of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and terest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall e free to deal with the shares and interes of the deceased member in the capita property of the society in such manner as s provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, eceived by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital / property of the ociety shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by he claimants/ objectors, in the office of the society with the Secretary of the society between 11:00 A.M. to 11:30 A.M. rom the date of publication of the notice till he date of expiry of its period.

rystal Park Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

Date: 01/11/2023

For and on behalf of

# जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिलांना मालक अर्थात **श्री. पराग** गौरीशंकर अग्रवाल व श्रीमती विनीता पराग **अग्रवाल** यांचे फ्लॅट/बंगला क्र.३१/३२. इमारत क्र.३, प्रेस्टिज व्हॅली, क्षेत्रफळ १३०३ चौ.फु. तसेच एकत्रित जमीन, डी-मार्टजवळ, गांव कवेसार, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६१५ (खालील अनुसुचीत सविस्तर नमुद) येथील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आहे जर कोणासही वर नमुद विक्री व्यवहाराबाबत काही आक्षेप, अधिकार, हक्क, हित, दावा विवाद असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसः पदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे संपर्क करावा अन्य<sup>®</sup> वर नमुद मालकासह माझे अशील विक्री व्यवहार पूर्ण करतील आणि दावा काही असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसुची म्लॅट/बंगला क्र.३१/३२, इमारत क्र.३, प्रेस्टिज

व्हॅली. क्षेत्रफळ १३०३ चौ.फ. तसेच एकत्रित जमीन, डी-मार्टजवळ, गाव कवेसार, जी.बी रोड, ठाणे (पश्चिम), ता. व जि. ठाणे, ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादेत, नोंदणी व उप-नोंदणी जिल्हा ठाणे यांच्या न्यायकक्षेत असलेर्ल गलमत्ता.

ॲड. तन्वी डी. कोटक १०८. बी विंग, परम टॉवर, साई प्रणय

हॉटेलच्या पृढे, तीन हात नाका, ठाणे पश्चिम-४००६०४. मोबा.:९१०७३८१३८१ दिनांक:0१.११.२0२३

# सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. आमचे अशील हे श्री. सतिदंर सिंग गहरोत्रा श्रीमती सोनिया एस. गहरोत्रा यांच्या मालकीचे असलेले खालील नमुद व्यावसायिक मालमत्ता खरेदी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा अधिभार, न्यास किंवा इतर प्रकारे अधिकार, हक्क हेत, दावा किंवा मागणी असल्यास किंवा कायदा न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे मंजूर हुकूमनामा, आदेश किंवा लवाद किंवा इतर प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह **मेहता कन्सल्टन्सी** दुकान क्र.१८, वसंत ऐश्वर्या इमारत, वोरा कॉलनी -प्रमोर, मथुरादास विस्तारीत रोड, कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७ येथे कळवावे किंवा prernabm@hotmail.com

advocatenilam@gmail.com येथे आजच्य तारखेपासून **१४ दिवसात** ई–मेल करावा. कपय नोंद असावी की. १४ दिवसांच्या कालावधी समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा आमच्या अशिलाकडून स्विकारले जाणार नाही.

मालमत्तेची अनुसुची

युनिट क्र.५१, १ला मजला, क्षेत्रफळ ९७५ चौ.फु बिल्टअप, सर्वोदया इंडस्टीयल इस्टेट, ४३ महाकाली गुंफा रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ दिनांक १६ डिसेंबर, १९७३ रोजीचे भागप्रमाणपः क्र.१२५ नुसार अ.क्र.७६ ते ८० (दोन्हीसह) धारक रु.५०/– प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स. सही/-

ॲड. निलम पी. मेहता/प्रेरणा जे. शाह दिनांक: 0१.११.२0२३

### **PUBLIC NOTICE**

notice that My Clients, 1) MR. KHAN MOHD. AHMED NIYAZ AHMED 2) MRS. KHAN ASMA ABUTALIB 3) MR. MOHD. ASAD NIYAZ AHMED KHAN have instructed me to invite objection in respect of FLAT NO 04/B-WING ON SEVENTH FLOOR OF BUILDING SAVERA APARTMENT KNOWN AS AL-SAVERA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at MUNSHI COMPOUND, BEHIND SHELL PETROL PUMP, MIRA VILLAGE, DIST:THANE-401107 (here referred to as the "said flat"), In Short. LATE MRS. JANNUTUNNISA NIYAZ AHMED KHAN (as per Election Card No.MT/0634/376307) alia ANNUTUNNISSA W/O LATE NIYAZ AHMED SHAIKH (as per Agreement for Sale Dated:14-11-2014) was Originally an Owner of the said lat, who died on 23-02-2022, who had only Four Legal Heirs including MR. LATE MR. NIYAZ AHMED SHAIKH (KHAN)(Husband), who long back died on 14-02-2001 and left behind only Three Legal Heirs including 1) MR. KHAN MOHD. AHMED NIYAZ AHMED (Son) 2) MRS. KHAN ASMA ABUTALIB (Daughter) 3) MR. MOHD. ASAD NIYAZ AHMED KHAN Son) hence; MR. KHAN MOHD. AHMED NIYAZ AHMED (Son) has applied for the sole ownership of the said flat and the Other Legal Heirs ncluding 1) MRS. KHAN ASMA ABUTALIB (Daughter) 2) MR. MOHD. ASAD NIYAZ AHMED KHAN (Son) have consented for the same.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement icense, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within Fifteen Days (15) along with the supporting documents to the indersigned at Flat No.701/D-Wing, Seventh Floor, SagarDrashti Co-Operative Housing Society Ltd., Classic County, Opp:Old Petrol Pump, Mira-Bhayender Road, Mira Road (East), Dist: Thane 401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

ADV N. R. MEMON Mob : 9223267192 Date: 31/10/2023 Place: Mira Road

पेहारे, वय ४६ वर्षे. प्रौढ. भारतीय नागरिक निवासी पत्ता सदनिका क्र.३०३, सनराईज इमारत राजाराम तावडे रोडचा जंक्शन, म्हात्रे वाडी, दहिस (पश्चिम), मुंबई-४०००६८ हे **श्री. नॉरबर्ट जॉ**न कित्री, वय ६४ वर्षे. व्यवसाय: शेती विश्लेषक प्रौढ, भारतीय नागरिक, निवासी पत्ता गोराई उत्तन रोड, शेपाली बस स्टॉपजवळ, गाव गोराई, बोरिवर्ल पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर मालक हणून संदर्भ) यांच्याकडून खालील अनुसूची सविस्तरपणे नमद केलेल्या मालमत्तेमधील सदनिक असलेले त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित व लाभ ासह खरेदी व प्राप्त करण्यास व्यवहार करीत आहेत जर कोणा व्यक्तीस/संस्थेस खालील अनुसुचीत नमुद सदनिका किंवा शेअर्स किंवा कोणत्याही भागाव विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, करारनामा, तारण बक्षीस, मालकी हक्क, अधिभार, परिरक्षा, निवार्स अधिकार, न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात त्यांनी गगदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय पत्ता: कार्यालय क्र.५, १ला मजला, श्री महावीर चेंबर्स, १/५, बनाजी स्ट्रीट, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, (ई-मेल: ms.legalvision@gmail.com (संपर्क:+९१-९३७२२७२२२०) येथे सदर जाहीर सचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. कोणताही दावा न प्राप्त झाल्याप्रसंगी असे शेअर, अधिकार नाभ, हित, दावा, आक्षेप किंवा मागणी विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग/स्थगित केले

आहेत असे समजले जाईल. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची मीन क्र.१/५ अविभाजीत शेअर, सर्व्हे क्र.७७, क्षेत्रफळ ८३९७ चौ.मी., महसूल नोंदीमध्ये ल्यानसार ७/१२ उताराप्रमाणे. संबंधित सीटीएर क्र.१२७, मालमत्ता नोंद पत्रकात दिल्याप्रमाणे मुंबई, गोराई, बोरिवली (पश्चिम), मुंबई: ४०००९२ येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

(मे. लिगल व्हिजन

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात श्री. हिरा मोहन

आज दिनांकीत ०१ नोव्हेंबर, २०२३

# आरआरआयएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ए-३२५, हरी ओम प्लाझा, ओंकारेश्वर मंदिराजवळ, एम जी रोड, बोरिवली (पूर्व) मुंबई-४०० ०६६ सीआयएन : L17121MH1991PLC257750/दूरध्वनी क्रमांक : ०२२ २८९५ ९६४४ ईमेल : office@rrillimited.com/संकेतस्थळ : www.rrillimited.com

### ३०/०९/२०२३ रोजी संपलेली तिमाही आणि सहामाहीच्या अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा सारांश

अ.	तपशील		स्वतंत्र			एकत्रित	
क्र.		संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली तिमाही
		३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	कार्यान्वयनातून उत्पन्न (निव्वळ)	८०.९२	१६४.७२	१२४४.०९	२७७१.११	४८३५.३	४०४०.३९
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व	१ऽ. <i>७६</i>	७७.१३	४३५.०४	१६५.७८	३४०.८२	६१०.४३
	आणि अपवादात्मक बाबींच्या पूर्वी)						
3	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)करपूर्व	३७.८९	७७.१३	४३५.०४	१६५.७८	३४०.८२	६१०.४३
	(अपवादात्मक बाबींच्या पश्चात)						
γ	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	२७.८३	६०.२६	३२५.३३	१२४.४६	२७०.५५	४५७.८४
	करपश्चात(अपवादात्मक बार्बीच्यापश्चात)						
ų	कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न (ज्यात	२७.८३	६०.२६	३२५.३३	१२४.४६	२७०.५५	४५७.८४
	नफा/तोटा करपश्चात) आणि अन्य सर्वंकष						
ξ	उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश आहे	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१
b	इकिटी समभाग भांडवल						
	प्रति समभाग अर्जन बेसिक आणि डायल्यूटेड						
	(दर्शनी मुल्य प्रत्येकी रु. ५/- इतके आहे)	0.02	0.04	0.26	0.80	0.22	0.36

वरीलप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या निकालांची अंकेक्षण समितीने शिफारस केली आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या ३१/१०/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत मान्यत

वरीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला तपशील हा ३०/०९/२०२३ रोजी संपलेली तिमाही आणि सहामाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा तसेच सेबी (एलओडीआर) नियम २०१५ चा नियम ३३ अनसार स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निकालांचा सारांश आहे. विस्तृत तिमाही निकाल स्टॉक एक्स्चेंज यांच्या संकेतस्थळ www.bseindia.com येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.rrillimited.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आरआरआयएल लिमिटेड यांच्याकरि म्बाश्चरी /

दिनांक : ३१/१०/२०२३ Baroda

> MUTUAL FUND **Investment Manager:** Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

BNP PARIBAS

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

# NOTICE NO. 67: PUBLIC NOTICE

Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) invites offers from owners / Powe of Attorney holders for premises on a rental basis for commercial use as their Head Office approximately 10,000 - 11,000 sq. ft. carpet Area. The offers in a sealed cover complete in all respects should be submitted on or before 3:00 p.m. on November 10, 2023 during working hours at the above registered office address:

кеці	irements/criteria's taid down bet	.UW.
1	Carpet Area	10000 - 11000 sq. ft.
2	Car parking slot	10 - 20
3	Amenities	24 hours water facility, Generator power back up, Electricity etc.
4	Possession	Ready for possession / Occupation
5	Desired location	BKC, Mumbai
6	Preference	Premises in all respect with required occupancy certificate and other statutory approvals of local civic authority
7	Furnishing Status	Furnished/Unfurnished
8	Stamp duty / registration charges	To be shared in the ratio of 50:50
9	Fitment Period	3-6 months' rent-free fitment period after handing over of the premises.
	·	<del>-</del>

Further to note that the authority reserves the right to reject/cancel the requirement without assigning the reasons thereof.

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

स्थळ : मुंबई

Date: October 31, 2023 Place: Mumba

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

### यनियन बँक ऑफ इंडिया यूनियन बैंक् 🕡 Union Bank गांधी सेवा सदन समार, किशोर नगर, राजसमंद ३१३३२४ ई-मेलः rajsamand@unionbankofindia.com

पहा नियम ८(६) ची तरतूद अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) ची तरतूद अन्वये स्थावर मालमकेच्य विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद संबंधित कर्जदार व जामिनदारांकडून युनियन बँक ऑफ इंडिया (प्रतिमृत धनको) यांची देय रकम वसुलीकरिता प्रतिभूत धनकोकडे तारण/अधिभार असलेल्या खालील स्थावर मालमत्तेचे खालील तवत्यातील संबंधित खात्यात युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकान्याद्वारे **रचनात्मक/वास्तविक ताबा** घेण्यात आला आहे, त्याची खाली

कर्जदार / जामिनदाराचे नाव व पत्ता	लिलावाकरिता ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे तपशिल	आरक्षित मूल्य(रू.) इरठे रक्कम (रू.)	कर्जदार/ जामीनदाराकडून वसूल केले जाणार	लिलावाची तारीख व वेळ
		बोली वाढविणे रक्कम	आहे (रू.)	बोली सादर करण्याची अंतिम दिनांक
मे. मृनलाइट मार्बल्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) श्री. अशोक कुमार जैन, भंवर लाल जैन यांचा मुलगा (संचालक व जामीनदार) सी. अधिषेक कुमार जैन, भंवरलाल जैन यांचा मुलगा श्री. कैलाश सिंचवी, सुर्देद कुमार सिंघवी यांचा मुलगा (संचालक व जामीनदार)	१. निवासी फ्लॅट क्र.३ (बिल्ट अप क्षेत्र ५०० चौ. फूट आणि टेरेस क्षेत्र २५० चौ. फूट) आणि फ्लॅट क्र. ४ (बिल्ट अप क्षेत्र ७५० चौ. फूट), दुसरा मजला, जे टेरेस को-ऑफीटेल हाउसिंग सोसायटी, नेहरू रोड, सांताकुझ पूर्व, मुंबई-५५ श्रीमती रूमणी भंवरलाल जैन यांच्या नावे येथील सर्व भाग व खंड. चतुसिमा उत्तरेस: नेहरू रोड.	रू.२,६३,२५,०००/- रू.२६,३२,५००/- रू.५०,०००/-	रु. १७,७४,९६,९७५.०४ दि. ३१.१२.२०२२ नुसार कायदेशीर आणि इतर विविध शुल्क आणि ०१.०१.२०२२ पासून् करारानुसार दर आणि	दि.१६.११.२०२३ पासून स.११.०० वा. ते दु.४.००वा. ई-लिलाव सुरू होण्याच्या दिवशी किंवा त्यापूर्वी
श्री. रोशनलाल जैन, भंवर लाल जैन यांचा सुलगा (जामीनदार श्रीमती क्ष्मणी भंवरलाल जैन यांचे कायदेशीर वारस) श्री. नरेंद्र जैन, भंवर लाल जैन यांचा मुलगा (जामीनदार श्रीमती क्ष्मणी भंवर लाल जैन यांचे कायदेशीर वारस) श्रीमती मीना जैन, महावीर जैन यांची पत्नी (जामीनदार श्रीमती क्ष्मणी भंवर लाल जैन यांचे कायदेशीर वारस)	सांताक्रूझ पूर्व, पूर्व: मिकी हेरिटेब, दक्षिण: हिमालय इमारत, पश्चिम: रोड क्र.६ आणि आर.के. हॉस्पिटल.		खर्चावर पुढील व्याज.	अधिक माहितीसाठी कृपया संपर्क श्री.राजाराम मेरूथा, शाखा क्र.९७८५७९३८९८.

प्रतिभूत कर्जवरास ज्ञात असलेले भार, जर असेल तर – निरंक, तपशिलांसाठी विक्रीच्या अटी व शर्तीसाठी, कृयया प्रतिभूत कर्जवराराच्या वेबसाइट www.msteecommerce.com, https://ibapi.in, www.unionbankofindia.co.in, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. ही सूचना देखील नोटीस कलम ८(६) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ९(१) मधील तरतूद म्हणून वर नमूद केलेल्या तारखेला वरील मालमत्ता समजली जाते.

ही नोटीस सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत कर्जदारांना १५ दिवसांची नोटीस मानली जावी. दिनांकः ३१.१०.२०२३

युनियन बँक ऑफ इंडिया

By this Notice, Public in general is informe hat late Mr. Rameshdas K. Lalwani, membe that late Mr. Rameshdas K. Lalwani, membe of the Harikripa Shantinagar Co-operativ Housing Society Ltd. and owner of Flat No. C 46/402, Sector-5, Shanti Nagar, Mira Roa (East), Dist. Thane 401 107 died intestate or 25/03/2015. Mrs. Rukmani Rameshda Lalwani is claiming transfer of shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in her nambeing the wife and one of the legal heir and accessor of the deceased with no objection Mr. Kunal Rameshdas Lalwani, Hares ameshdas Lalwani & Sweta Rameshda Lalwani, the other legal heirs of the deceaseders. Rukmani Rameshdas Lalwani has als lecided to sell the said Flat with consent infirmation of the other legal heirs of the leceased. Claims and objections are hereby nvited from the other legal heirs and uccessors of the deceased if any for transfer o hares and interest belonging to the deceased b he society and sale transaction of the said fla inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which he society will transfer the shares and interess in the name of Mrs. Rukmani Rameshdas Lalwani and sale transaction will be complete nd thereafter any claim or objection will not b nsidered.

K. R. TIWARI (ADVOCATE Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinage Mira Road, Dist. Thar

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS. ROOPA PRABODH PURECHA & MR. PRABODH KESHAVJI PURECHA are members in respect of Flat No.: 22 on 4th floor and MR. RAJENDRA KESHAVJI PURECHAAND MRS. ROOPA PRABODH PURECHA are members in respect of Fla No.: 24 on 4th floor in the building of the society having below mentioned address. **MRS. ROOPA PRABODH** PURECHA died on 18/12/2015. MR PRABODH KESHAVJI PURECHA, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.: 22 and Flat No.: 24 on 4th

he society hereby invites claims o objections with certified documents fron the heir / heirs or other claimants and interest of the deceased members in the capital / Property of the society fo transferring the said Flat No.: 22 and Flat No.: 24 on 4th floor to MR. PRABODE KESHAVJI PURECHA, within a period or of Notice and contact the Hon. Secretary of the society between 5.00 p.m. to 7.00

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Hon. Secretar Kandivali Rameshwar Co-op. Hsg. Soc. Ltd., 342, Ram Gully, S. V. Road, Kandivali West, Mumbai 40006 Date: 01/11/2023

PUBLIC NOTICE Notice is hereby given that MISS GULAB GANPAT SHELAR is the

present owner of Tenement No 263/2087, Motilal Nagar (1) "UNITY Co-op. Housing Society Ltd, Chawl No 261,263,274,276,278, Motilal Nagar No. 1, Goregaon (west), Mumba 400104, (hereinafter referred as said Tenement). The said Tenement No 263/2087, Motilal Nagar (1) "UNITY" Co-op. Housing Society Ltd, Chawl No 261,263,274,276,278, Motilal Nagar No. 1, Goregaon (west), Mumba 400104, (hereinafter called and referred o as the said Tenement) which wa llotted to Late GANPAT LUKAJI SHELAR by M. H. and A.D. Board an who expired on 26/05/2003 after his death his wife Late SHARDA GANPAT SHELAR also expired or 27/09/2007 and the said Tenement ransferred in the name of MISS GULAB GANPAT SHELAR wit consent affidavit of all other legal heirs n which they had surrendered their ights, title, interest and shares ermanently and it is clearly mentione that they will not claim their rights in the said Tenement in future on the basis of the said consent affidavit, the said enement was transferred in th MISS. GULAB GANPAT SHELAF who is related to Late GANPAT LUKAJI SHELAR as his unmarrie laughter by the Authorities of Mumba Housing and Area Development Board inder Transfer Letter No. 3987, Dated 17/09/2008 and Possession Lette No.3988 dated 17/09/2008. Th MISS, GULAR GANPAT SHELAR ecided to sell the said Tenement to (1 MRS SNEH LAXMAN JAIN and (2) MRS. POOJA PRATIK JAIN, and t proceed for registration of Agreemen for Sale/Sale Deed in the office of Join Sub Registrar of Assurance Mumba Borivali MSD to complete the said sale transaction. Any person having any ight, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of th said Tenement, is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the indersigned advocate, within 7 day from date of publication hereof, failin which the negotiation shall b completed without any reference to suc laims and claim if any shall be deeme to have been given up or waived.

Place : Mumbai Date: 01.11.2023

SABA NIYAZ ANSARI (ADVOCATE 635, BPT Railway Line, Gate No. 04 Wadala, Mumbai - 400 03 Mobile No. 877902707

### PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public at large that MRS.NASIM IMAMUDDIN SHAIKH & MR. IMAMUDDIN SHAIKH the owner of Room No.4, 1st Floor, Anees Chamber Annexe, Lokmanya Tilak Marg, Carnac Bunder, Fort, Mumbai - 400001 with membership rights of the Society namely, Anees Chambers Co-operative Housing Society Ltd by virtue of holding Thirteen shares of Rs. 50 each, bearing Dist No. 1270 to 1282 under share Certificate No.65

ssued by the above named Society have applied for bank Loan The Original Deed made by Kantilal N Shah in the year 1963 in respect of the room nereinbefore mentioned is lost and/or misplaced and is not traceable by the Owners The Transfer Document presented by 1) Girish K Shah & 2) Bipinchandra N Shah in the year 1971 upon the death of Kantilal N Shah in respect of the room hereinbefore mentioned is also

lost and/or misplaced and is not traceable by the Owners. We have to issue clear and marketable title free from all encumbrances, claims, demands, and reasonable doubts of any nature whatsoever in respect of the said Flat.

Any person either having or claiming any right, title, interest, claim in and/or in possession of the said Flat or any part thereof and any claim on in any manner including by way of any arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage gift, trust, lease, monthly tenancy, leave license partnership joint ventures, inheritance, lien, easement right to prescription, an adverse right, title, interest or claim of any nature whatsoever, dispute, suit, decree, order, award, restrictive covenants, order or injunction, attachment, acquisition, Requisition or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing with genuine notarized documents along with original documents within 14 days from the date of publication bereof to the undersigned at their office, address failing which any such claim, if any, shall be deemed to be waived and/or abandoned and we would issue clear and marketable title for the said flat.

MUMBAI DATED 1st DAY OF November 2023

H.A.LAKDAWALA Advocate High Court

Ashoka Shopping Centre, O.No.70, 1st floor, L.T.Marg Crawford Market, Mumbai - 400001

जाहीर नोटीस सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल १) श्री. रामचंद्र आत्माराम भगत, २) श्री. रंगनाथ आत्माराम भगत आणि ३) श्री. शिवनाथ आत्माराम भगत यांनी खालील मिळकत १) सौ. चेतना मनीष शाह, २) श्री. मनीष रसिकलाल शाह आणि ३) श्री. हितेश रसिकलाल शाह यांच्या कडून दि. 12/06/२०१९ रोजी विकत घेतलेले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-

मिळकतीचे वर्णन पत्रा शेंड गोंडाउन क्र. १४ (१९०९ चौ फूट बांधीव) ग्रामपंचायत हाऊस क्र. ७१५/अ/३ मौजे पूर्णा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे

सौ. रसिला रसिकभाई शाह यांनी वरील मिळकत दि. ०६/१०/१९९५ रोजी श्री. माधवजी हिरजी भानुशाली आणि इतर यांच्याकडून विकत घेतलेली आहे. तसेच सौ. रसिला रसिकभाई शाह यांचे दि. ०७/१२/२०११ रोजी निधन झाले आणि त्यांचे वारस १) सौ. चेतना मनीष शाह, २) श्री. मनीष रसिकलाल शाह आणि ३) श्री. हितेश रसिकलाल शाह हे आहेत.

तसेच १) श्री. रामचंद्र आत्माराम भगत, २) श्री. रंगनाथ आत्माराम भगत आणि ३) श्री. शिवनाथ आत्माराम भगत यांनी वरील नमृद् केलेली सदनिका गहाण ठेवून पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेणार आहेत.

नग जुल्पचा लान चना लाहा. तसेच सदर मिळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत:-मूळ दस्त दि. ०६/१०/१९५५ रोजी दस्त क्रमांक बवड-१-४५६७-१९९५ द्वारे श्री. माधवजी हिराजी भानुशाली आणि इतर आणि रसिला रमीकभाई शाह यांच्यामधील झालेला खरेदीखत

तसेच सदर फ्रकाराबाबत श्री. शिवनाथ आत्माराम भगत यांनी दिनांक २७/१०/२०२३ रोजी, तक्रार क्रमांक १७४७-२०२३, नारपोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. सदर् वर् उल्लेख केले्ल्या सदिनकेवर, त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही फ्रकारे हुक्क आणि सदर वर उदल्लेख केलेल्या सदीनकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकार हक्त जाना उद्दर पर अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत ते कागृदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्जेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून सात दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

डॉ. सुर्यकांत एस. भोसले, वकील दूरध्वनी क्र : ९८९०९४३५५५

### PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my Clients Mr. Ganesh Gopal Pai and Mrs. Shivani Ganesh Pai are the absolute and lawful owners of Room No. D 41, in the Society known as "Charkop (1), Prasad Co-op. Hsg. Soc. Ltd." situated at Plot No. 430, Sector - 4, Kandivali (West), Mumbai – 400 067 "the Said Room") and bonafide members of the Society & holding Share Certificate No. 30 ("the Said Shares") in their joint names.

It is informed by my Clients that Mr. Ganesh Gopal Pai and Mrs. Shivani Ganesh Pai purchased the said Room from Smt. Ashalata Indulkar. The said Smt. Ashalata Indulkar purchased the said Room from Mr. Vilas Balasaheb Kulkarni. The said Mr. Vilas Balasaheb Kulkarni purchased the said Room from Mr. Dagdu Bhairu Kadam. The said Mr. Dagdu Bhairu Kadam wa allotted the said Room by MHADA.

It is further informed by my Clients that original Allotment Letter/Agreement issued in the name of Mr. Dagdu Bhairu Kadam by MHADA related to the said Room is lost/misplaced by them and not traceable after due and diligent search. Any person(s) rightfully claiming to be in possession of or having charge or any beneficial right, title or interest in respect of the said original Allotment Letter/Agreement, is requested to return the original Allotmen Letter/Agreement to the undersigned at the address given hereinbelow within 14 days from the date of publication hereof and inform any beneficial right, title or interest in respect thereof alongwith supporting documents failing which such claim / objection, if any, shall be deemed vaived/abandoned and not exist.

Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office Goregaon (West), Mumbai – 400 104

हॉयबाख कलरंट्स इंडिया लिमिटेड heubach

(पूर्वीचे क्लॉरिएंट केमिकल्स (इंडिया) लिमिटेड) सीआयएन: एल२४११०एमएच१९५६पीएलसी०१०८०६ नोंदणीकृत कार्यालय: रुपा रेनिसान्स, बी विंग, २५वा मजला, डी-३३, एमआयडीसी रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, जुईनगर,

नवी मुंबई-४००७०५, भारत. वेबसाईट:www.heubach.com,

Place: Mumbai.

Date: 1st November, 2023.

# ई-मेल:investor.relations\_India@heubach.com

सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स) नमार **रॉयलाख कलांट्रम दंदिया लिमिटेद (एनमीआयाल)** ने दिनांक ३१ ऑक्टोब २०२३ रोजी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजीची टपाल मतदान सूचना वितरणाची प्रक्रिया सर्व सदस्यांना अ) कुरियरने ज्यांचे ई–मेल ठेवीदार किंवा कंपनीकडे नोंद नाहीत, ब) ज्यांचे ई–मेल ठेवीदार किंवा कंपनीकडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना सदर टपाल मतदान सूचने नमुद विषयावर **सर्वसाधारण ठरावामार्फत** टपाल मतदान (विद्युत स्वरुपाने मतदानासह) कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी टपाल मतदानमार्फत प्रक्रिया समाविष्ट आणि अन्य इतर लागृ कायदा, नियम व अधिनियम (कोणतेही वैधानिक फेरबदलासह किंवा अंमलातील वेळेकरिता फेरबदलाशिवाय) नुसार पाठविण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून प्राप्त लाभार्थी मालकांची यादी/सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे दिनांक **१३ ऑक्टोबर, २०२३** रोजी (नोंद दिनांक) नमुद आहेत त्यांना टपाल मतदान सूचना पाठविण्यात आली आहे.

सदस्यांचे मतदान अधिकार हे नोंद तारखेला कंपनीचे त्यांच्याकडून धारण समभागांच्या सरासरीव निर्धारित असतील. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

टपाल मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून भद्रेश शाह ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सचिव श्री. भद्रेश शाह (सीओपी १५९५७, एफसीएस २३८४७) यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे.

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार आवश्यकतेप्रमाणे कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-वोटिंग माध्यमातून मतदानाकरिता सुविदा तरतूद केली आहे. ई-वोटिंगची प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत दिलेली आहे.

ज्या सदस्याने ई-मेल किंवा बँक खाते तपशील नोंद केलेले नाहीत त्यांनी टपाल मतदान सूचनेत नमुद विहित प्रक्रियेचे पालन करून नोंद करावेत.

ई-वोटिंग वेळापत्रकाचे तपशील

दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०२३

ठिकाण : नवी मुंबई

अ.क्र.	तपशील	वेळापत्रक
१	टपाल मतदान	
	मतदान प्रारंभाची तारीख	३१ ऑक्टोबर, २०२३
	मतदान समाप्तीची तारीख	२९ नोव्हेंबर, २०२३ सायं.०५.००वा.
2	ई-वोटिंग	
	ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ	३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी स.९.००वा.
	ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ	२९ नोव्हेंबर, २०२३ सायं.५.००वा.

तद्नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पद्धत **२९ नोव्हेंबर, २०२३** रोजी सायं.५.००वा. बंद केली जाईल. पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले टपाल मतदानपत्रिका तपासनीस यांच्याकडे २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. पर्यंत पाठवावेत. वर नमुद तारखेनंतर प्राप्त टपाल मतदानपत्रिका सदस्यांकडून प्रतिसाद मिळाले नाही असे समजले जाईल.

ज्या सदस्यांना टपाल मतदानपत्रिका मिळाल्या नसतील त्यांनी **लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट** लिमिटेड, निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी, यांचे कार्यालय-सी१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथे लेखी विनंती करून दुय्यम प्रत प्राप्त

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास कृपया हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई–मेल

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०२ अन्वये स्पष्टीकरण अहवालासह टपाल मतदान सूचना व टपाल मतदानपत्रिका आणि माहिती कंपनीच्या <u>www.heubach.com</u>, सीडीएसएलच्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध हॉयबाख कलरंट्स इंडिया लिमिटेडकरिता

सही / अमी जोशी कंपनी सचिव

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार – अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.